

Date: November 14, 2024

To,

#### Corporate Relationship Department,

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001

Script Code: 517063

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication of Financial Results as required under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, we hereby enclosed herewith Newspaper Publication of Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) for the Quarter and half year ended Sept 30, 2024 published in the following newspapers (including e-editions wherever applicable):

- i. The Free Press Journal; and
- ii. Navshakti.

The said newspaper(s) clipping will also be made available on the website of the Company www.jetking.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For **Jetking Infotrain Limited** 

Deepesh Digitally signed by Deepesh Rajendra Shah Date: 2024.11.14 11:31:27 +05'30'

Deepesh Shah Company Secretary & Compliance Officer A52042

Encl: As above



#### INDO BORAX & CHEMICALS LTD

302, Link Rose, Linking Road, Santacruz (West), Mumbai- 400 054 Tel-022-2648 9142,Fax-022-2648 9143 Email:complianceofficer@indoborax.com, Website:www.indoborax.com CIN-L24100MH1980PLC023177

Extract of Standalone & Consolidated Un-audited Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2024

Sr.	Particulars		Sta	Particulars Standalone					
No.		Quarte	r Ended	Half Year Ended Year Ended		Quarter Ended		Half Year Ended	Year Ended
		30/09/2024	30/09/2023	30/09/2024	31/03/2024	30/09/2024	30/09/2023	30/09/2024	31/03/2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (net)	4,201.33	4,930.44	9,482.21	20,231.69	4,222.25	4,949.12	9,523.55	20,307.79
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities after tax	902.87	878.91	2,288.83	3,841.24	918.18	892.86	2,319.36	3,897.76
3	Net Profit /(Loss) for the period after Tax (after extraordinary items)	902.87	878.91	2,288.83	3,841.24	918.18	892.86	2,319.36	3,897.76
4	Total Comprehensive income for the period	994.20	940.69	2,500.65	4,100.17	1,009.51	954.64	2,531.18	4,156.69
5	Equity Share Capital ( Face Value of Rs. 1/- per share)	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90
6	Reserve (excluding revaluation reserve) as shown in audited Balance Sheet of the previous year	-	-		28,938.93	-	-		29,020.08
7	Earning Per Share (EPS) ( Face Value of Rs. 1/- each)								
	(a) Basic and Diluted EPS (before Extraordinary items) - Rs.	2.81	2.74	7.13	11.97	2.86	2.78	7.23	12.15
	(b) Basic and Diluted EPS (after Extraordinary items) - Rs.	2.81	2.74	7.13	11.97	2.86	2.78	7.23	12.15

1. The above is an extract of the detailed format of the consolidated financial results for the quarter and half year ended on 30th September, 2024 filed wit the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalon financial results for the quarter and half year ended on 30th September, 2024 are available on the website BSE Limited , National Stock Exchange of Indi Ltd and Company's website. (http://www.indoborax.com)

The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meeting held of November 13, 2024.

> Indo Borax & Chemicals Limite Managing Directo DIN-00314855

> > (De in Lakh) - EYCEPT EDS)

Mumbai, 13th November, 2024

### TRIOCHEM PRODUCTS LIMITED

CIN: L24249MH1972PLC015544, www.triochemproducts.com Regd. Off: Sambhava Chamber, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001.

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

						(RS. III Lakii)	- EXCEPT EP3)
Sr.			uarter Ende	d	Half Ye	ar Ended	Year Ended
or. No.	Particulars	30-Sep-24 Unaudited	30-Jun-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited
1	Total Income from operations	26.69	22.97	5.49	49.66	19.23	102.96
2	Net Profit/(Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4.89)	(9.62)	(26.28)	(14.51)	(40.53)	(17.35)
3	Net Profit/(Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(4.89)	(9.62)	(141.93)	(14.51)	(156.18)	(133.00)
4	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(3.66)	(7.84)	(102.54)	(11.50)	(113.33)	(101.33)
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and other Comprehensive Income (after tax)]	22.31	92.13	57.79	114.44	126.85	403.63
6	Equity share capital (Face value Rs.10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50
7	Other Equity						1,437.52
8	Earnings per share (of Rs.10/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	a) Basic (not annualized)	(1.49)	(3.20)	(41.85)	(4.69)	(46.26)	(41.36)
	b) Diluted (not annualized)	(1.49)	(3.20)	(41.85)	(4.69)	(46.26)	(41.36)
Not	es:					•	

- 1) The above unaudited standalone financial results of the Company for the guarter and half year ended 30th September 2024 have bee reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on 13.11.2024. The same have been reviewed by the Statutory Auditors who have issued an unqualified conclusion thereon.
- 2) The Unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indiar Accounting Standard (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunse and other accounting principles generally accepted in India., as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board o India (SEBI).
- 3) The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals; therefore, disclosure requirement of Indian Accountir Standard (IND AS-108) "Segment Reporting" is not applicable.
- 4) During the previous year, the company had complied with circular no. 16/2023-Cus dated 7th June 2023 issud by The Central Board of Indirect taxes and Customs Drawback division for compliance with the pre-import condition for payment of IGST and interest thereon for imports made under Advance Authorization on or after 13th October 2017 till 9th January 2019 on which IGST exemption had bee availed. As per the circular the company was non-compliant with the 'pre-import' conditions as defined in the revised circular no. 16/2023 Cus dated 7th June 2023 due to which the company was liable to pay Rs. 259.87 lakhs including interest. The Company had claimed th credit of IGST paid and the interest portion amounting to Rs. 115.65 lakhs had been shown under Exceptional items
- 5) The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make them comparab
- 6) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listin and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.triochemproducts.com

FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED

Place : Mumbai Dated : 13th November, 2024

RAMU S. DEORA DIN: 00312369

# SIKOZY REALTORS LIMITED

Registered office: B-3, Trishul Apartment, Village Mudre Khurd, Taluka-Karjat, Dist-Raigad - 410 201 CIN: L45200MH1992PLC067837

Extract of Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September 2024 (₹.									
Particulars	Quarter ended 30.092024	Quarter ended 30.06.2024	Half Yearr ended 30.09.2024	Year ended 31.03.2024					
Total income from operations (Net)	-	-	-	-					
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(2.05)	(1.75)	(3.80)	(13.77)					
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(2.05)	(1.75)	(3.80)	(13.77)					
Equity Share Capital	445.83	445.83	445.83	445.83					
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-					
Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs.1/- each)									
Basic & Diluted	-0.005	-0.004	-0.009	-0.031					
Earnings Per Share (after extraordinary items)(of Rs.1/- each)									
Basic & Diluted	-0.005	-0.004	-0.009	-0.031					

- Notes: 1. The above is an extract of the detailed format of Quarter & Half Year ended Un-Audited Financial Results filed for 30th September 2024 with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter & Half Year ended Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.sikozy.com
  - 2. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held or For SIKOZY REALTORS LIMITED

Mumbai Date: 13th November, 2024 Jigar Desal Director

Moneymart Securities Private Limited

Regd. Office: Ground Floor, Privi House, A-71, TTC Thane Belapur Road, Kopar Khairane, Navi Mumbai, Thane - 400 710, India Email: mmspl@privi.co.in Phone: +91 22 33043500 / 33043600 Fax: +91 22 27783049
Website: www.moneymartspl.com CIN: U67120MH1995PTC086563
Extract of Statement of unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2024

(Rs in Lacs, except per share data and ratios

			s, except per sna	
		Quarter	ended	Year ended
5.No.	Particulars	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations	913.02	734.97	1,604.22
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	240.38	121.09	378.7
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	240.38	121.09	378.7
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	139.67	45.68	189.7
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14,524.24	3,914.20	(1,594.00
6	Paid up Equity Share Capital	8,747.47	8,742.47	8,742.4
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	44,104.08	17,932.00	29,375.0
8	Securities Premium Account	17,371.63	17,307.00	17,307.0
9	Net worth	52,851.55	26,674.00	38,117.6
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	13,276.21	12,889.00	12,897.0
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	N.
12	Debt Equity Ratio	0.25	0.48	0.3
13	Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	0.16	0.25	0.2
	2. Diluted:			
14	Capital Redemption Reserve	Nil	Nil	N
15	Debenture Redemption Reserve	Nil	Nil	N
16	Debt Service Coverage Ratio	0.06	1.31	0.0
17	Interest Service Coverage Ratio	1.43	1.23	1.3

#-Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules

policies shall be disclosed by means of a footnote.

- The above is an extract of the unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2024 are available on the National Stock Exchange of India Ltd. (URL: https://www.nseindia.com) and on the website of the Company (URL: https://moneymartspl.com)
- For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to the Stock Exchange and are available on the National Stock Exchange of India Ltd.(URL:
- https://www.nseindia.com) and on the website of the Company. (URL: https://moneymartspl.com) The impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting

For Moneymart Securities Private Limited

Arun Newalka Place: Navi Mumbai Date: 13.11.2024 DIN: 09150690 PUBLIC NOTICE (LOSS OF SHARE CERTIFICATES) NOTICE is hereby given that the below mentioned Original Share Certificate(s) for 800 Equity Shares of TATA INVESTMENT CORPORATION LIMITED are lost / misplaced, and that We, Javaid Said and Humayun Said both sons of Shareholder Late Mr. Ibne Said Khan have applied to TATA INVESTMENT CORPORATION LIMITED, for Transmission- Cum - issuance of Duplicate Share Certificate(s) in lieu of lost Share Certificate(s). Details of missing / lost shares certificates are given below:-

Name of Company and Address : Tata Investment Corporation Limited Elphinstone Building, 2nd Floor 10 Vee Nariman Road, Mumbai - 400001. India Phone: +91 (22) 6665 7186, Fax: +91 (22) 6665 7917, Email: tick@tata.com.

Name of Share Holder: Mr. Ibne Said Khan . Folio Number: ICI0000598 of Shares in Missing Certificates 400 & 400 Total Eight hundred - 800

. Certificate No(s): 50412 & 50412 . Distinctive No(s): 16455838 - 16456237 19737601 - 19738000 . Value of each equity share: Rs. 10/-Date: 13/11/2024

lace : Mumbai

Humayun Sald R/o B-1-810, TOWER 13, SILVER CITY, NOIDA GREATER NOIDA EXPRESS WAY, **GAUTAM BUDH NAGAR - 201301 UP** 

R/o Ammar Manzil, Next to Centre Point

Market, Marris Road, Aligarh - 202001 UP

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 MTNL BHAVAN, 3RD FLOOR, STRAND ROAD, APPOLLO BANDAR COLABA MARKET, COLABA, MUMBAI-400 005 ORIGINAL APPLICATION NO. 769 OF 2023

Exh. No. 11 ICICI Bank Limited ...Applicant ICICI Bank Lilling ... V/s. Sunpower Metallics Pvt. Ltd. ...Defendants Name & address of all the

defendant. aerenaant.

1. Sunpower Metallics Pvt. Ltd.
Trade Centre, Office No. 203,
Opp. MTNL Building BKC,
Bandra (E), Mumbol- 400050

2. Vickaash Agarwal Having address at: 301, 3rd Floor, K-73, Gurudev Bhavan, 17th Road, Behind Starbucks Coffee Khar Road (W), Mumbai- 400052

SUMMONS

Whereas O.A. No. was listed before Hon'ble Presiding Officer on 26/10/23 Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/Notice on the said application under Section 19(4) of the Act (OA) filed against you for recovery of debts of Rs. 58264761/- application along with copies of documents etc. annexed). Whereas the service of summons could not be affected in ordinary manner and whereas th Application for sub-stituted service has been allowed by this Hon'ble

Section 19 of the Act you the defendants are directed as underi) To Show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed for should not

In accordance with Sub-Section (4)

(ii)To Disclose particulars of properties and asset specified by he applicant under Serial Numbe 3A of the Original Application;

(iii) You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under Serial Nu of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the properties

(iv) You shall not transfer by way of sale, case or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other asset and properties specified or disclosed under Serial Number 3A of the original application without the prior (v) You shall be liable to account for

the sale proceeds realized by sale of secured asset or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial nterest over such assets You are also directed to file written

statement with a copy thereof furnished to the applicant and to pear before DRT-II on 03/01/25 at 11:00 am failing which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the sea of this Tribunal on this 03rd day of

Oct., 2024.

Registrai DRT-II, Mumba

JETKING INFOTRAIN LIMITED

CIN:L72100MH1983PLC127133
REGD. OFFICE: OFFICE NO 503, 5TH FLOOR, AMORE COMMERCIAL PREMISES CO-OP. SOC. LTD., JUNCTION OF 2ND & 4TH RD, KHAR (WEST), MUMBAI - 400052

EXTRACTOFUNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTERAND HALFYEAR ENDED SEPTEMBER 30.2024

QUANIENANUNALTIEANENDEUJETIEMDENJU,2424									
			(F	ts. in lakhs exce	ot per share data)				
	Quarter Ende	ed .	Half Ye	ar Ended	Year Ended				
30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited				
597.28	484.91	512.11	1,082.19	988.30	1,891.51				
32.29	442.55	60.43	474.84	119.14	482.85				
629.57	927.46	572.54	1,557.03	1,107.44	2,374.36				
683.98	588.89	560.38	1,272.87	1,194.75	2,403.52				
(54.41)	338.57	12.16	284.16	(87.31)	(29.16)				
(50.22)	311.43	12.81	261.21	(87.88)	(50.14)				
(50.22)	311.43	12.62	261.21	(88.07)	(50.33)				
0.71	31.48	(13.30)	32.19	(11.85)	(25.80)				
590.75	590.75	590.75	590.75	590.75	590.75				
(0.85)	5.27	0.21	4.42	(1.49)	(0.85)				
(0.85)	5.27	0.21	4.42	(1.49)	(0.85)				
	30.09.2024 Unaudited 597.28 32.29 629.57 683.98 (54.41) (50.22) (50.22) 0.71 590.75	Quarter Ende 30.09.2024 30.06.2024 Unaudited Unaudited 597.28 484,91 32.29 442.55 629.57 927.46 683.98 588.89 (54.41) 338.57 (50.22) 311.43 (50.22) 311.43 0.71 31.48 590.75 590.75	Quarter Ended  30.09.2024 30.06.2024 30.09.2023 Unaudited Unaudited  597.28 484.91 512.11  32.29 442.55 60.43 629.57 927.46 572.54 683.98 588.89 560.38 (54.41) 338.57 12.16 (50.22) 311.43 12.81 (50.22) 311.43 12.62 0.71 31.48 (13.30)  590.75 590.75 590.75	Quarter Ended	Rs. in lakhs excelled   Half Year Ended				

Notes:- 1. The above unaudited consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2024. The statutory auditors of the Company have carried out limited review of the aforesaid consolidated financial results.

The Financial performance of the company on standalone basis for the Quarter and Half Year ended September 30, 2024 are

' '	-		•	•		(RS. IN Lakins)
		Quarter Ended	i	Half Yea	Year Ended	
	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited
Total Income from operations	629.57	927.46	572.54	1557.03	1107.44	2,374.36
Profit/(loss) before exceptional items and tax	(54.41)	338.57	12.16	284.16	(87.31)	(29.16)
Net profit / (loss) from ordinary activities after tax	(54.41)	338.57	11.97	284.16	(87.50)	(29.35)
Share of minority interest		-	-	-		
Profit / (Loss) for the period/year	(54.41)	338.57	11.97	284.16	(87.50)	(29.35)
Total Comprehensive income/(loss) for the period /	(53.70)	370.05	(1.33)	316.35	(99.35)	(55.15)
year			, ,		` '	, ,

. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation 2015. The full format of the Unaudited Quarter and Half Year Ended Finanical Results of the group ar available on the Compnay's website at www.jetking.com and on the website of BSE at www.bseindia.com 4. The figures reported in the consolidated financial results for the quarter ended March 31, 2024 are being the balancing figures between audite

figures inrespect of the full financial year ended March 31, 2024 and the published unaudited nine months consolidated figures upto December 31 2023, which were subject to limited review by the auditors.

For Jetking Infotrain Limited Siddarth Bharwan Whole -Time Director & CFO DIN: 02020370

Place: Mumbal Date: November 12, 2024

> **Polychem Limited** CIN NO: L24100MH1955PLC009663

REGD. OFFICE - 7 J Tata Road, Churchgate Reclamation, Mumbai - 400020
Website: www.polychemitd.com, Telephone: 91 22 22820048, EMAIL: polychemitd@kilachand.com Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2024

	and Half Ye	ar ended	Septembe	er 30, 202	4	(	Rs. In Lakhs)
				Stand	lalone		
Sr.		Qu	arter ended	on	Half Yea	Year ended	
	PARTICULARS	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24
No.	PARTICULARS	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	436.44	918.40	825.89	1,354.82	1,747.20	3,818.68
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	37.19	218.90	170.35	256.08	323.43	770.80
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	39.28	175.60	133.38	214.87	254.63	603.70
4	Total Comprehensive Income for the period	37.98	174.31	128.70	212.29	248.48	597.92
5	Paid-up Equity Share Capital						
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as						
	shown in the Balance Sheet of previous year)						3,148.09
7	Earning per share (EPS) before extraordinary						
	items (of Rs.10/-each) (not Annualized)						
	Basic & Diluted : (In Rs.)*	9.72	43.46	33.01	53.18	63.02	149.41

EPS is not annualised for the Quarter ended Sept 30, 2024, Quarter June 30, 2024 and Quarter Sept 30, 2023.

**Extract of Unaudited Consolidated Financial Results for** the Quarter and Half Year ended September 30, 2024

(Rs. In Lakhs

	Consolidated							
	Qu	arter ended	on	Half Yea	r ended	Year ended		
DADTICIU ADC			30-Sep-23	30-Sep-24	30-Sep-23	31-Mar-24		
PARTICULARS	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total income from operations (net)	810.99	1,374.47	1,241.33	2,185.46	2,665.72	5,582.87		
Net Profit/(Loss) for the period before Tax	(12.31)	242.33	203.04	230.01	428.27	955.14		
Net Profit/(Loss) for the period after Tax	(19.94)	174.77	166.07	154.82	359.47	819.64		
Total Comprehensive Income for the period	(23.21)	173.48	161.40	150.26	353.32	809.88		
Paid-up Equity Share Capital								
(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40		
Other Equity (excluding Revaluation reserve) as								
shown in the Balance Sheet of previous year)						4,080.17		
Earning per share (EPS) before extraordinary								
items (of Rs.10/-each) (not Annualized)								
Basic & Diluted : (In Rs.)*	(11.45)	37.49	37.38	26.04	77.03	178.27		
	Net Profit/(Loss) for the period before Tax Net Profit/(Loss) for the period after Tax Total Comprehensive Income for the period Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- per Share) Other Equity (excluding Revaluation reserve) as shown in the Balance Sheet of previous year) Earning per share (EPS) before extraordinary items (of Rs.10/-each) (not Annualized)	PARTICULARS  30-Sep-24 Unaudited  Total income from operations (net)  Net Profit/(Loss) for the period before Tax  Net Profit/(Loss) for the period defore Tax  (12.31)  Net Profit/(Loss) for the period defore Tax  (19.94)  Total Comprehensive Income for the period  Paid-up Equity Share Capital  (Face Value Rs. 10/- per Share)  Other Equity (excluding Revaluation reserve) as shown in the Balance Sheet of previous year)  Earning per share (EPS) before extraordinary items (of Rs. 10/-each) (not Annualized)	PARTICULARS   30-Sep-24   30-Jun-24   Unaudited   Unaudited   Unaudited   Unaudited   Unaudited   Unaudited   Unaudited   S10.99   1,374.47   Net Profit/(Loss) for the period before Tax   (12.31)   242.33   Net Profit/(Loss) for the period after Tax   (19.94)   174.77   Total Comprehensive Income for the period   (23.21)   173.48   Paid-up Equity Share Capital   (Face Value Rs. 10/- per Share)   40.40   40.40   Other Equity (excluding Revaluation reserve) as shown in the Balance Sheet of previous year)   Earning per share (EPS) before extraordinary items (of Rs. 10/-each) (not Annualized)	30-Sep-24         30-Jun-24         30-Sep-23           Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited           Total income from operations (net)         810.99         1,374.47         1,241.33           Net Profit/(Loss) for the period before Tax         (12.31)         242.33         203.04           Net Profit/(Loss) for the period after Tax         (19.94)         174.77         166.07           Total Comprehensive Income for the period         (23.21)         173.48         161.40           Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- per Share)         40.40         40.40         40.40           Other Equity (excluding Revaluation reserve) as shown in the Balance Sheet of previous year)         shown in the Balance Sheet of previous year)         Earning per share (EPS) before extraordinary items (of Rs.10/-each) (not Annualized)         Image: Not of the period (10.3)         Image:	30-Sep-24   30-Jun-24   30-Sep-23   30-Sep-24   10   10   10   10   10   10   10   1	30-Sep-24   30-Jun-24   30-Sep-23   30-Sep-24   30-Sep-24   30-Sep-24   30-Sep-23   30-Sep-24   30-Sep-23   30-Sep-24   30-Sep-23   30-Sep-24   30-Sep-24   30-Sep-24   30-Sep-23   30-Sep-24   30-Sep-23   30-Sep-24   30-Sep-23   30-Sep-24   30-S		

\*EPS is not annualised for the Quarter ended Sept 30, 2024, Quarter, June 30, 2024 and Quarter Sept 30, 2023

Notes:-

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly /Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly/Half Yearly/Annual Finàncial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.polychemltd.com). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held or
- November 13, 2024. The Statutory auditor of the Company have conducted limited review of the results.

  As per Ind As 108 -"Operating Segment information" has been provided under the Notes to Consolidated Financial Results.

By Order of the Board P T Kilachand Managing Director (DIN - 00005516)

Place : Mumbai Date: November 13, 2024

MUKESH BABU FINANCIAL SERVICES LTD.

CIN: L65920MH1985PLC035504 111, Maker Chambers III, 223, Nariman Point, Mumbai - 400 021. • Tel : 022 - 22834462 / 22844015 Email: secretarial@mukeshbabu.com • Website : www.mbfsl.com

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended 30/09/2024

(Rs. in Lacs)

				Stand	alone			Consolidated						
Sr.	Particulars		Quarter Ended		Half Yea	r Ended	Year Ended	(	Quarter Endec	i	Half Yea	r Ended	Year Ended	
No.	Tatticulars	30/09/2024 Unaudited	30/06/2024 Unaudited	30/09/2023 Unaudited	30/09/2024 Unaudited	30/09/2023 Unaudited	31/03/2024 Audited	30/09/2024 Unaudited	30/06/2024 Unaudited	30/09/2023 Unaudited	30/09/2024 Unaudited	30/09/2023 Unaudited	31/03/2024 Audited	
1	Income from Operations & other Income	417.44	573.86	1,012.97	991.30	1,528.42	1,686.63	516.97	601.74	1,055.22	1,118.71	1,587.96	1,784.17	
2	Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items	311.25	460.00	433.94	771.25	845.41	810.93	377.38	465.93	451.64	843.31	859.67	808.10	
3	Net Profit before tax but after Exceptional and/or Extraordinary Items	311.25	390.50	433.94	701.75	845.41	810.93	377.38	396.42	451.64	773.80	859.67	808.10	
4	Net Profit after tax and after Exceptional and/or Extraordinary Items	218.26	283.51	324.24	501.77	632.02	591.07	273.22	289.26	341.94	562.48	646.07	587.41	
5	Other Comprehensive Income, Net of tax	2.58	3,253.03	461.19	3,255.61	2,038.71	4,964.49	914.94	4,258.16	1,288.43	5,173.10	3,283.16	7,567.73	
6	Total Comprehensive Income after Taxes	220.84	3,536.54	785.43	3,757.38	2,670.73	5,555.56	1,188.16	4,547.42	1,630.37	5,735.58	3,929.23	8,155.14	
7	Equity Share Capital	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	696.75	
8	Reserves Excluding Revaluation Reserves (As per Last Audited Accounts)	-	-	-	-	-	6,896.88	-	-	-	-	-	8,560.42	
9	Earning Per Share (F.V. of Rs. 10/- each)													
	a. Basic: b. Diluted:	3.13 3.13	4.07 4.07	4.65 4.65	7.20 7.20	9.07 9.07	8.48 8.48	3.92 3.92	4.15 4.15	4.91 4.91	8.07 8.07	9.27 9.27	8.43 8.43	
	D. Dilutea.	3.13	4.07	4.00	1.20	9.07	0.40	3.92	4.13	4.91	0.07	9.27	0.43	

NOTES

Date: 13-11-2024

- The Company has adopted Indian Accounting Standard (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act 2013 (the Act) read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from 1st April 2019 and the effective date of such transition is 1st April 2018. Such Transition has been carried out from the erstwhile Accounting Standards notified under the Act, read with relevant rules issued thereunder and guidelines issued by Reserve Bank of India (RBI) (Collectively referred to as the Previous GAAP)
- The above Results as reviewed by the Audit Committee have been approved and taken on record at the Meeting of the Board of Directors on 13th November 2024. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion.
- The figure for the previous periods have been re-grouped, re-arranged, wherever necessary.
- The above is an extract of detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full

For and on behalf of Mukesh Babu Financial Services Limited

Mukesh Babu Managing Director DIN: 00224300

format of Quarter and Half year ended financial results are available on the Stock Exchange's website www.bseindia.com and company's website www.mbfsl.com Place: Mumbai

**Jetking**®

∆cyas

(0.64)

(0.64)



KOTAK MAHINDRA BANK LIMITED Regd office: 278KC, C 27, G Block, Bandra Kurla Complex i Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbal – 400 051 īnīti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E),

**AUCTION NOTICE** 

That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments/ items, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues the compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank. The open auction of the above mentioned gold ornaments would be held on/after at :-

ApplApac	Party Name	State	Location	Sub Location	Gross Wgt
GLN2728962	Parvez A Rakhangi	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	GHATKOPARE	83.59
GLN3232177	Yashwant Dalavi	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	GHATKOPARE	106.57
GLN3048441	Mayank Haresh Chheda	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	GHATKOPARE	31.03
GLN3100490	Mayank Haresh Chheda	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	GHATKOPARE	192.62
GLN3485226	Mayank Haresh Chheda	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	GHATKOPARE	248.15
GLN3086919	Madhu Devchnad Pasad	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	GHATKOPARE	18.41
GLN3189471	Madhu Devchnad Pasad	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	GHATKOPARE	44.13
GLN3274387	Sarang Dinesh Prajapati	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	KALYAN	124.76
GLN3402554	Sanjay Rajendrasingh Kushwaha	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	KALYAN	64.54
GLN3149934	Archana Ulhas Waghmare	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	KALYAN	111.95
GLN3426292	Ganesh Shivaji Dombale	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	KALYAN	28.82
GLN3169591	Yusuf Choudhry	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MATUNGA	28.90
GLN3445413	Yusuf Choudhry	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MATUNGA	70.34
GLN2025731	Sikandar Jameel Khan	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MATUNGA	32.16
GLN3210730	Sabirali Siddiqui	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MULUND	16.57
GLN3296737	Akshay Mahadeo Kamble	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MULUND	75.97
GLN3296756	Akshay Mahadeo Kamble	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MULUND	37.82
GLN3136234	Dhananjay Mishra	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MULUND	25.32
GLN3278993	Aftab Ahmad Farooque Khan	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	MULUND	37.01
GLN3364447	Aftab Ahmad Farooque Khan	MAHARASHTRA	Ctrlmumbal2	MULUND	30.75
GLN3284341	Sapna S Sawant	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE	56.73
GLN3284360	Sapna S Sawant	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE	33.77
GLN3294363	Ashok Chandrakant Lad	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE	212.84
GLN2986088	Suvarna Ramesh Mane	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE	14.58
GLN3069004	Rinto Raju Kaithavalappil	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE_MEAD	110.22
GLN3140415	Reshma Hari Raisinghani	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE_MEAD	42.05
GLN3119637	Rupesh Harish Tripathi	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE_MEAD	23.23
GLN3356948	Rupesh Harish Tripathi	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	THANE_MEAD	119.17
GLN3402872	S Shanmuga Raj	MAHARASHTRA	Ctrlmumbai2		22.67
GLN3442371	S Shanmuga Raj	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	ULHASCAMP5	22.79
GLN3352032	Mallika Naîkar	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	ULHASCAMP5	20.80
GLN3230007	Abdul Rehman Shah Mohammed Shaikh	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	ULHASCAMP5	12.58
GLN3405542	Rohit Chhotu Jaiswar	MAHARASHTRA	Ctrlmumbai2	ULHASCAMP5	10.70

original for verification together with two recent photographs at Sub Location. Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or ancel the auction / finalise the highest bid without any notice to bidders.

The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover th palance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact Mr. Affan Parkar-9769893241"

....फिर्यादी

....प्रतिवादी

CNR No.: MHTH2500-4611-2024 NR No.: MH I H2500-461 I -2024 वकील गोतमारे विलास गोविंद वसई येथील ३रे सह दिवाणी न्यायाधीस, बेधील ३रे सह दिवाण। क. स्तर यांच्या न्यायालयात चौकशी अर्ज क्र. ४७/२०२४ नि. क्र. ०५

ने ताः १६.१२.२०२४ वर्षा अविनाश भंडारे विहान् अविनाश भृंडारे, अर्जदार क्र. २ अ. पा. व्र तर्फे अर्जदार क्र. १ दोघे, रा. रुम नं. सी/३०२, ३०३ जोश्रुवा डीम् को. ऑप् हो. सो. लि. पाचुबंदर रोड, कॉन्व्हेट शाळेजवळ, कोळीवाडा, वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर .....अर्जदार

विरूध्द . श्री आनंद नामदेव भंडारे र श्रीमती. अनिता आनंद भंडारे, दोघे रा. रुम नं. सी/३०२,३०३ जोशुवा डीम. को. ऑप. हो. सो. लि. पाचुबंदर रोड, कॉन्व्हेट शाळेजवळ, कोळीवाडा, पायुबदर राह, कान्क्टर शाळखवळ, काळावाडा, वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर .....सामनेवाला ज्यापेक्षा के. वा. अविनाश आनंद भंडारे यांचे दिनांक २८/०४/२०२१ रोजी कार्डिनल ग्रेंसिअर मेमोरीअल हॉस्पीटल, ट्रस्ट, येथे निथन झाले झाले. अर्जदार वर्षा अविनाश भंडारे व इ. १ यांनी कोर्टीस सदरह मयतांचा वारस दाखला (सक्सेशन सर्टीफिकेट) मिळण्यासाट दिवाणी अर्ज क्र. ४७/२०२४ दाखल केला आहे. तरी सर्व संबंधितांना या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, वरील अर्जदार यांनी ते मयत कै. वा. अविनाश आनंद भंडारे यांचे कायदेशीर वारस आहेत असा दाखला देण्याबाबत काही तक्रार अथवा हरकत असल्यास त्याची तशी लेखी स्वरुपात सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत न्यायालयात दाखल करावी. वरील मुदतीत कोणाचीही हरकत अथवा तकार न आल्यार अर्जदार यास त्याचे विनंतीप्रमाणे कागदोपत्री पुराव घेऊन वारस दाखला देण्यात येईल याची नोंद घ्यावी. दिनांक १६/०९/२०२४ रोजी माझ्या सहिनिशी न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली. सही/-कनिष्ठ लिपीक सहाय्यक अधिक्षक, सह दिवाणी न्यायालय, क. स्तर, वसई

> युनियन बँक ऑफ इंडिया (विरार पश्चिम शाखा)

विष्णू प्रसाद कॉम्प्लेक्स, पद्मा कॉलनी,

विरार पश्चिम, जिल्हा पालघर- ४०१३०३ संपर्क क्रमांक :- ०२५०-२५०४०७४/२५०६३५४

ईमेल आयडी :-ubin904902@unionbankofindia.banl

क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकंड)

कब्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

गअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता**, युनियन बँक ऑफ इंडिया, विरार पश्चिम शाखेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्या

ॲवट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८.०७.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मयत श्री. नित्यानंद पांडे यांची इस्टेट, प्रतिनिधित्व द्वारे श्रीम. पूनम

नित्यानंद पांडे (पत्नी आणि सह-कर्जदार), कु. पूर्वजा नित्यानंद पांडे (मुलगी) आणि मास्टर हार्दिक

नित्यानंद पांडे (मुलगा) यांना सदर सुचनेत नमूद रक्कम रु. ३०,०१,०२०.४०/- (रुपये तीस लाख एक हवार वीस आणि चाळीस पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले

. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन

देण्यात येते की, निम्नस्याक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्य कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा <u>१३ नोव्हेंबर</u>

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. उक्त मिळकतीशी व्यवहार करू न

व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. ३०,०१,०२०.४०/-

(रुपये तीस लाख एक हजार वीस आणि चाळीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य

स्थावर मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र. ००१, तळ मजला, बिल्डिंग क्र. बी-१६, सुनिधी शांतीनगर सीएचएस लि., सेक्टर १, शांतीनगर, स. क्र. ७४५, नविन स. १३३(भाग), मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत वसलेले, मीरा

यूनियन बैंक 🔰 Union Bank

तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

रोड (पूर्व), जि. ठाणे ४०११०७.

प्राधिकत अधिकारी

युनियन बँक ऑफ इंडिया

ठिकाण: मीरा रोड पूर्व

The spirit of Mumbai is now 96 years old!

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

# आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७) नोंदणी. आणि कॉर्पो. कार्यालय : २०४−२०२, २रा मजला, साऊथ इंड स्केअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर. ३०२०२०

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲव २००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रककम जम केली नाही तर खाली दिल्यानुसार तारणांचा लिलाव करून रककम वसूल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार यांना पाठविलेल्या मागणी सूचनेची बजावणी झाली नाही, मागणी सूचनेची प्रत खाली दिल्यानुसार ताण मतेवर सुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसांत पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्ज रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. अ. सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतुदीन्वये खाली दिल्यानुसार तारण मतेचा कब्जा घेण्यास मुक्त राहतील.

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख	गहाण मिळकतीचे वर्णन
	आणि रक्कम	
सुरेश राजाराम सुर्यवंशी,	१२ नोव्हें २४	फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, ''विष्णू पॅरेडाईज'', गाव सागाव, ता कल्याण, जि
प्रमिला सुरेश सुर्यवंशी	रु. ७३६३८२/−	ठाणे, महाराष्ट्र
(खाते क्र.) एलएनकेएएल००३१६-१७००३७८०४	९ नोव्हें २४	मोजमापित ३६५ चौ. फू.
c :		

जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड

सीआवएनः एल७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३ नोंद. कार्यालय: ५०३, ५ वा मजला, अमोर कमिशिअल प्रिमायसेस को.ऑप. सो. लि., २ रा आणि ४ था रोड चे जंक्शन, खार (पश्चिम), मुंबई - ४०० ०५२

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरीक्षित

एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (प्रति भाग माहिती सोडन रु. लाखात संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेले अर्ध वर्ष ३०.०६.२०२४ 30.09.2028 39.03.7078 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित १. प्रवर्तनातून उत्पन्न (ए) प्रवर्तनातून महस् 490.2 868.95 482.88 9,067.9 966.30 9,699.4 (बी) इतर उत्पन्न ११९.१४ ४८२.८५ 32.29 882.40 ६०.४३ 898.88 एकूण उत्पन्न ६२९.५। ९२७.४६ ५७२.५४ १,५५७.०३ 9,900.88 २,३७४.३६ २. एकूण खर्च ५६०.३८ 3.202.60 ६८३.९८ 466.69 9,998.04 २,४०३.५३ ३. व्याज आणि कर पूर्व प्राप्ती (48.88) 336.40 १२.१६ (२९.१६) २८४.१६ (26.33) ४. अपवादात्मक बाबी आणि कर पूर्व नफा/(तोटा) 388.83 99.69 २६१.२१ (40.98) (40.22) (29.66) कालावधी/वर्षाकरिता नफा/(तोटा) (40.22) 388.83 22.52 २६१.२१ (00.55) (40.33) ६. कालावधी/वर्षाकरिता एकूण इतर सर्व समावेशक उत्पन्न (93.30) 32.89 (24.60) 0.68 38.86 (११.८५) भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ५९०.७५ ५९०.७६ ५९०.७५ ५९०.७६ ५९०.७५ ५९०.७८ ह. १०/- च्या प्रती समभाग) ८. प्रत्येकी रु. १०/- च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा)(अवार्षिक)

टीपाः – १. वरील अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे १२ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित आणि शिफारस करण्यात आले आणि त्यानंतर संचालक मंडलाद्वारे मंजुर करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलिप्त तत्वावर कंपनीची आर्थिक कामगिरी आहे:

(0.64)

(0.64)

						(रु. लाखात)
		संपलेली तिमाही		संपलेले	संपलेले वर्ष	
	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६२९.५७	९२७.४६	५७२.५४	१५५७.०३	११०७.४४	२,३७४.३६
अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)	(५४.४१)	33८.५७	१२.१६	२८४.१६	(१६.७১)	(२९.१६)
करपश्चात सर्वसाधारण कामकाजातुन निव्वळ नफा /(तोटा) अल्प हितसंबंधाचा हिस्सा	(५४.४१) -	33C.40 -	११.९७ -	२८४.१६ -	(८७.५०) -	(२९.३५) -
कालावधी/वर्षाकरिता नफा/(तोटा)	(५४.४१)	33८.५७	११.९७	२८४.१६	(८७.५०)	(२९.३५)
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न /(तोटा)	(५३.७०)	३७०,०५	(\$.\$)	३१६.३५	(९९.३५)	(५५.१५)

३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेप्यलेशन २०१५ च्या रेप्यलेशन३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवा विवरणाचा वरील एक उतारा आहे. प्रपच्या अलेखापरीक्षित तिमाही आणि अर्ध वार्षिक कालावधी समामीच्या वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.ietking.com व बीएसईची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे

४. मार्च ३१, २०२४ रोजी संपलेली तिमाही करिता एकत्रित वित्तीय निष्कर्षात नमूद केलेली आकडेवारी ही मार्च ३१, २०२४ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि डिसेंबर ३१, २०२३ पर्यंत प्रकाशित अलेखापरिक्षित एकत्रित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जे लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनर्वलोकनाच्या अधीन होते.

जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड करिता सिद्धार्थ भारवानी

पर्ण वेळ संचालक आणि सीएफओ दिनांकः १२ नोव्हेंबर, २०२४ डीआयएन: ०२०२०३७०

मा. महानगर मुंबईतील सिटी सिव्हिल न्यायालयात चेंबर समन्स क्र. १०५८/२०२४ सिव्हिल सूट क्र. १९०/२०२३ मध्ये [न्यायालयीन आदेश V, नियम क्र. २० (१-A) सीपीसी पेपर प्रकाशनासाठी]

दावाः १७/१०/२०२२ रोजी सादर दावाः १९/०१/२०२३ रोजी मान्य नियम ५१ दाव्याचे उत्तर देण्यासाठी समन्स कलम २७, आदेश V, नियम १,५,७ आणि ८

तसेच आदेश VIII, नियम ९ नुसार नागरी प्रक्रिया संहिता, १९०८ प्रमोद तानाजी डोडके, वयः ४७ वर्षे, व्यवसायः सेवा, सध्या पत्ताः रूम नं. ८/८४, बॉडी गेट,

पोलीस क्वार्टर्स, औध, पुणे - ४११००७ विरुद

1.नेस्को लिमिटेड, (पूर्वी न्यू स्टॅंडर्ड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड म्हणून ओळखली

पत्ताः नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३

2. श्री प्रवीण तानाजी डोडके, वयः प्रौढ, व्यवसायः काहीही नाही,

पत्ताः रूम नं.७, दुसरा मजला, एनएसई बिल्डिंग, वरळी-कोळीवाडा, मुंबई - ४०००३०

प्रति,

नेस्को लिमिटेड श्री प्रवीण तानाजी डोडके

अनुज्ञेय आदेश दिनांक २०. ०७. २०२४ आणि २१. ०९. २०२४ प्रमाणे, मा. न्यायालयीन कक्ष क्र. ३ मध्ये एच.एच.जे. श्रीमती ए. बी. शर्मा यांच्या समक्ष – चेंबर समन्स क्र. १०५८/२०२४ मध्ये प्रार्थना धारा (अ) मान्य करण्यात आली आहे. वरील नमूद फिर्यादी यांनी मा. न्यायालयात वरील प्रतिवादींविरुद्ध दावा दाखल केला आहे, ज्याचा सारांश पुढीलप्रमाणे आहे:

(अ) मा. न्यायालयाने फिर्यादीच्या बाजूने व प्रतिवादींच्या विरुद्ध वरील दावा मंजूर करावा आणि प्रतिवादी क्र. १ यांना रूम नें. ७, दुसरा मजला, न्यू स्टँडर्ड इंजिनिअरिंग बिल्डिंग, सनीतरत्न केसरीनाथ भवा भाय रोड, वरळी कोळीवाडा, पश्चिम, मुंबई येथन स्वतःचे व आपल्या वस्त्रांसह ताबडतोब बाहेर पडण्याचे व वरील रूमचे रिकामे व निर्विघ्न ताबा फिर्यादीस देण्याचे आदेश द्यावेत.

(ब) दाव्याच्या सुनावणी आणि अंतिम निकालापर्यंत, मा. न्यायालयाने तात्पुरते/कायमचे आर्देश व प्रतिषेध प्रतिवादी क्र. १ व त्यांचे कर्मचारी, एजंट, वारस, हस्तांतरणे यांना कोणत्याही प्रकारे मालमत्तेची विक्री, हस्तांतरण, भार, ताबा सोडणे किंवा तिसऱ्या पक्षाच्या हक्क किंवा स्वारस्य निर्माण करणे यापासून प्रतिबंधित करावे. (क) दाव्याच्या सुनावणी व अंतिम निकालापर्यंत, मा. न्यायालयाने प्रतिवादी क्र.२ यांना रु. १५,५१,०००/- ची रक्कम मा. न्यायालयात जमा करण्याचे आदेश द्यावेत.

(ड) वरील प्रार्थना धारा (ब) ते (क) अन्वये तात्काळ अंतरिम मदत मिळावी.

(इ) दाव्याच्या खर्चासाठी.

(फ) परिस्थितीनुसार न्यायालयास योग्य व योग्य वाटेल अशा इतर मदतीसाठी. आपल्याला या न्यायालयात, प्रसिद्ध समन्सच्या सेवेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत. वैयक्तिकरित्या किंवा वकीलामार्फत हजर राहण्याचे आदेश देण्यात येत आहेत आणि वरील फिर्यादीस उत्तरे देण्यासाठी सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असावे, कारण दावा अंतिम निकाली ठरविण्यासाठी ठरविण्यात आला आहे आपल्याला आपल्या सर्व साक्षीदारांना आणावे लागेल आणि या बाबतीत हजर राहण्याचे सूचित करण्यात येत आहे की, गैरहजर राहिल्यास, हा दावा आपल्याविना ऐकून व उरविण्यात येईल; आणि फिर्यादीच्या केसशी संबंधित साक्षांकडे किंवा आपल्या केसमध्ये आधार देणारे कोणतेही कागदपत्र आणण्याची आवश्यकता आहे.

दि. ४ऑक्टोबर २०२४ दि. जून २०२३ मा. न्यायालयाच्या शिक्क्यासहित



सही/ नोंदणी अधिकारी

हा ४ ऑक्टोबर २०२४ जून २०२३ चा दिवस संग्राम बी. सर्यवंशी फिर्यादीतर्फे एँडव्होकेट

पुढील/पुढील तारीख तपासा.

१५, वासुदेव मेन्शन, ३रा मजला, ३०- सी /एफ समोर. सिटी दिवाणी न्यायालय, मुंबई

यजदानी बेकरी, कावसजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, ४००००१ टीपः या दाव्याची पुढील तारीख ४ डिसेंबर २०२४ आहे. कृपया सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्ट ग्रेटर बॉम्बेच्या अधिकृत वेबसाइटवर या दाव्याची स्थिती आणि जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिल, ''द बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन'', एक नोंदणीकृत युनियन, भारतीय ट्रेड युनियन कायदा, १९२६ च्या संबंधित . तरतर्दीनुसार रीतसर नोंदणीकृत, नोंदणी क्र. २८३ असलेला आणि पत्ता ४२, केनेडी ब्रिज, मुंबई ४००००४, यांनी रीतसर समाप्त केले आहे (१) ११-०९-२००९ रोजीचा विकास करार. (२) दिनांक १९-१२-२०१६ चा पुरवणी करार, (३) दिनांक ०८-०६-२०१८ रोजी (१) ग्रेसार प्राप्त हो एक स्वाप्त अणि (४) यूनियनने वीरा होमस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे केलेले इतर सर्व आनुषंगिक कृत्ये आणि दस्तऐवज ज्यांचा पत्ता सी–३०२ ३ रा मजला, पवन सीएचएसएल, दादासाहेब फाँळके रोड, भरतक्षेत्र शॉप समोर, दादर (पूर्व) मुंबई - ४०० ०१४, दिनांक १०-०४-२०२४ च्या समाप्ती सूचनेद्वारे, आणि त्याद्वारे स्थावर ु मालमत्तेच्या संदर्भात त्यांना दिलेले सर्व विकास अधिकार रद्द केले आहेत, विशेषत: ळापत्रकात वर्णन केलेले तत्काळ प्रभावाने येथे लिहिले आहे.

लक्षात घ्या की. जो कोणी ''वीरा होमस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड'' आणि/किंवा तिच्या वतीने आणि/किंवा स्थावर मालमत्तेच्या संदर्भात आणि/किंवा संबंधित व्यक्तीसह, कोणत्याही स्वरूपाचा, कोणत्याही व्यवहारात प्रवेश करतो, तो येथे विशेषतः वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित असेल. त्यामुळे एकट्याने आणि पूर्णपणे त्याच्या स्वत:च्या जोखमीवर, खर्च आणि त्याचे परिणाम आणि त्यानंतर तो कोणत्याही इक्टिवर दावा करण्यास पात्र असणार

वर संदर्भित मालमत्तेची सूची

प्रभाग क्रमांक एफ/एस क्र.७८५–७८७ आणि ७९३. स्टीट क्र. १४५. १४७ आणि १५३ आणि नवीन प्रभाग क्र. ७८५(१), ७८५(२) आणि नवीन स्ट्रीट क्रमांक १४५ आणि १४५-अ अंतर्गत महापालिकेने त्यावर उभ्या असलेल्या आणि मूल्यांकन केलेल्या संरचनांसह एकत्रित दादासाहेब फालके रोडच्या पूर्वेला स्थित आणि असलेल्या, वसलेल्या, मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यातील दादर-नायगाव विभागातील जमीन महसूल जुने सर्वेक्षण क्र. २०९, ५७७, ५७८, ५८२ आणि नवीन क्र. १३५२, १३५३ आणि १३५४ आणि नवीन सर्वेक्षण क्रमांक १/२०१९, १/२०२०, ३/२०२० आणि ४/२०२० आणि संबंधित कॅडस्ट्रल सर्व्हे क्र.७५, एकूण २२२७.८० चौरस मीटरचे मोजमाप २६६४.०० चौसर यार्ड किंवा त्याभोवती.

दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी.

मे शाह आणि फुरिया असोसिएट्स साठी वकील आणि सॉलिसिटर रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे द्वां

कर्ज वस्तुली न्यायाधिकरण क्र. २, मुंबई येथे वित्त मंत्रालय, भारत सरकार

इरा मजला, एमटीएनएल भवन, स्ट्रॅंण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५. आर.पी. क्र. ४२ सन २०२३ निशाणी क्र. १ च्या प्रकरणात

पुढील दिनांक: १३.१२.२०२ बँक ऑफ बडोदा ...प्रमाणपत्र धारव

. लक्ष्मी अयुर न्युट्रॅस्युटिकल्स आणि अन्य

ठिकाण: मंबर्ड

दि रिकव्हरी ऑफ डेक्ट्स ऑण्ड बॅक्रप्टसी ऑक्ट, १९९३ सहवाचता दि सेकंड शेड्युल दू दि इन्कम टॅक्स ऑक्ट १९६१ च्या नियम ५३ अन्वये विक्री उदघोषणा मांडण्याकरिता सचना सीडी-१:- मे. लक्ष्मी अयुर न्युट्रॅस्युटिकल्स

रक भागीदारी संस्था, त्यांचे व्यवसायाचे ठिकाण येथे, ए-१०२, मोतीराम पाटील इंडस्ट्रियल इस्टेट, गव पूर्णा, भिवंडी, जिल्हा ठाणे.

सीडी-२. श्री. अरविंद केशव तुंबारे. वेथे, ४०२, ब्लुमिंग हाईटस, हिरानंदानी हॉस्पिटलच्या समोर, आयआयटी पवई, मुंबई-४०० ०७६

सीडी-३. श्री. किशोर रमेश तुंबारे,

वेथे, ए-१०२, मोतीराम पाटील इंडस्ट्रियल इस्टेट, गाव पूर्णा, भिवंडी, जिल्हा ठाणे

सीडी-४. श्री. दिपा अरविंद तुंबारे, वेथे, ४०२, ब्लूमिंग हाईटस्, हिरानंदानी हॉस्पिटलच्या समोर, आवआवटी पवई, मुंबई-४०० ०७६

ग्राअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, याद्वारे मंजूर <mark>ओ.ए. क्र. ११०३ सन २०१७</mark> मधील **वसुली ाणपत्र क्र. ४२ सन २०२३** च्या निष्पादनात निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद स्थावर मेळकतीच्या विक्रीचे आदेश दिले.

तम्हाला यादारे कळविण्यात येते की विक्रीची उदघोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता **१३ डिसेंबर** २०२४ **रोजी द. १२.०५ वा.** ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला सदर मिळकती किंवा त्यांच्य कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वो बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे परिशिष्ट

गाव पूर्णा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्व्हे क्र. १९४, हिस्सा क्र. ६ थारक जिमनीवर बांधकामित ''मोतीराम क्रिण्णा पाटील इस्टेट'' अशा ज्ञात कॉम्प्लेक्समधील बिल्डिंग क्र. ''ए'' च्या पहिल्या मजल्यावर स्थित गोडाऊन क्र. १०२ आणि १०३ त्यासह परिसराच्या खाली असलेल्या जमिनीमध्ये अविभाजित

सामाईक हितसंबंध. सदर ०७ नोव्हेंबर, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले



(एस. के. शर्मा) वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

१. सचिव

मोतीराम क्रिष्णा पाटील इस्टेट, गाव पूर्णा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे २) एमआयडीसी/तलाठी/सिडको/बीएमसी/टीएमसी – स्थानिक अधिकारी ३) इन्कम टॅक्स, जीएसटी इ.

### Dish TV India Ltd

रजिस्टर्ड ऑफिस: 803, 8 वा मजला, DLH पार्क, S. V. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - 400062, महाराष्ट्र CIN: L51909MH1988PLC287553, टेलि: 0120-5047005/5047000, फॅक्स: 0120-4357078

30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाचा स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांचा उतारा

(Rs. in Lacs)

			-									(IIIO. III EUOO)	
घटक	स्वतंत्र						एक्त्रित						
	तिमाही समाप्त झाली			वर्ष समाप्त झाले			तिमाही समाप्त झाली			वर्ष समाप्त झाले			
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	
१. ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	15,328	19,100	21,604	34,428	45,244	81,522	39,562	45,529	47,915	85,091	97,931	1,85,653	
2. कालावधीसाठी एकूण नफा / तोटा (करपूर्व, अपवादात्मक आणि / किंवा विशेष आयटमच्या आधी)	(4,540)	(4,304)	(121)	(8,844)	186	(5,283)	(3,738)	(156)	1,779	(3,894)	4,553	3,405	
3. कालावधीसाठी एकूण नफा / तोटा करपूर्व (अपवादात्मक आणि / किंवा विशेष आयटमच्या नंतर)	(4,540)	(4,304)	(121)	(8,844)	186	(81,967)	(3,738)	(156)	1,779	(3,894)	4,553	(36,864)	
4. कालावधीसाठी एकूण नफा / तोटा करपश्चात (अपवादात्मक आणि / किंवा विशेष आयटमच्या नंतर)	(4,540)	(4,304)	(133)	(8,844)	100	(1,33,825)	(3,738)	(156)	541	(3,894)	2,595	(1,96,657)	
5. कालावथीसाठी एकूण एकत्रित उत्पन्न [कालावधीसाठी(करपश्चात) नफा / (तोटा) आणि इतर	(4,525)	(4,311)	(184)	(8,836)	35	(1,33,844)	(3,733)	(157)	481	(3,890)	2,514	(1,96,657)	
सर्वसमावेशक उत्पन्न यांचा समावेश करून]													
<b>6. इक्वि</b> टी समभाग  कॅपिटल	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	
7. इतर इक्विटी	-		-	(2,79,832)	(1,37,104)	(2,70,996)	-	-	-	(2,97,930)	(94,862)	(2,94,040)	
8. प्रत्येकी रुपये 1 च्या प्रत्येक समभागासाठी मूलभूत आणि डायल्युटेड कमाई (कायम चालू असणाऱ्या	(0.24)	(0.22)	(0.01)	(0.46)	0.01	(6.96)	(0.19)	(0.01)	0.03	(0.20)	0.14	(10.22)	
आणि खंडित झालेल्या ऑपरेशन्ससाठी) (वार्षिक नाही) (रुपयामध्ये)									1		[		

1. वरील माहिती ही SEBI च्या (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरणाच्या आवश्यकता)नियमावली 2015 च्या नियमन 33 अंतर्गत कंपनीने स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. वरील आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटक्र, (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि www.dishd2h.com. या कंपनीच्या वेबसाईटक्रदेखील उपलब्ध आहे.

2. हा आर्थिक निकाल भारतीय लेखा मानके (Ind AS), कंपनी कायदा, 2013 (अधिनियम) च्या तरतुर्दीनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आलेला आहे.

संचालक मंडळाकरता आणि त्यांच्यातर्फे

डिशटीव्ही इंडिया लिमिटेड

श्री. मनोज दोभाल सीईओ आणि पूर्णवेळ संचालक DIN: 10536036 CTONDOR INDUCTRICS I TO नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र. १, तळ मजला, हर्ष अपार्टमेंट, प्लॉट क्र. २११, सेक्टर-२८, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३.

8.8

(8.88)

(2889)

सीआयएन : एल१७११०एमएच१८९२पीएलसी००००८९ ञेबसाइट: www.standardindustries.co ई-मेल: standardgrievances@rediffmail.com

दूरध्वनी: ९१ २२ २७६६०००४ टपाल मतपत्र सचना

सदस्यांना सूचित करण्यात येते की, कंपनीज अधिनियम, २०१३ चे कलम १०८, ११० आणि इतर लागू असलेल्या तरतुर्दीनुसार, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम' यांचे नियम २० आणि २२ सह (त्यामध्ये वेळोवेळी केलेले कायदेशीर बदल व/किंवा पुनर्नियुक्ती लागू आहेत), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे १९ सप्टेंबर, २०२४ रोजी निर्गमित सामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२४ आणि अन्य संबंधित परिपत्रकांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ४४ आणि अन्य लागू असलेल्या कायदे व नियम यांचे पालन करत, कंपनीने पोस्टल बॅलेट नोटिस आणि स्पष्टीकरणात्मक विधान ('सूचना') केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, बुधवारी १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी, त्या सदस्यांना पाठवली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/जमाकर्ता सहभागीं (डीपीएस) कडे नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवसाधनांच्या नोंदीमध्ये <mark>शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४</mark> **('कट-ऑफ तारीख')** रोजी आहेत, कंपनीच्या भागधारकांची इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टपाल मतपत्राद्वारे मान्यता मिळविण्यासाठी खालील विषयासंदर्भातः

अ.	विशेष	ठरावाचा					
蛃.		प्रकार					
۹.	श्री बेदांत राजीव पोदार (: ०९२१२०६७) यांची कंपनीच्या नॉन- एक्झिक्युटिव्ह स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती, दि. ७ नोव्हेंबर, २०२४ पासून ६ नोव्हेंबर, २०२९ पर्यंत पाच सलग वर्षांसाठी	विशेष ठराव					
٦.	श्री रजन्य प्रदीप मफतलाल (: ०९५९९२६४) यांची कंपनीच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून नियुक्ती	साधा ठराव					

कंपनीने केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (केफिनटेक), रजिस्ट्रार्स आणि शेअर ट्रान्सफर एजंट्स यांच्या सेवांचा वापर दरस्थ ई-मतदान सुविधा देण्यासाठी केला आहे. दरस्थ ई-मतदान सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल:

टरस्थ ई-मतटानाची सरुवात सकाळी ९.०० वाजता भारतीय वेळेनुसार, गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४ संध्याकाळी ५.०० वाजता भारतीय टरस्थ ई-मतटानाचा समारोप वेळेनुसार, शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

कृपया नोंद घ्यावी की, सदस्यांचे समर्थन किंवा विरोध व्यक्त करणे केवळ रिमोट ई-व्होटिंग . प्रणालीद्वारेच होईल. सदस्यांचे मतदान हक त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या चुकवलेल्या भागभांडवलातील समभागांच्या प्रमाणात कट-ऑफ तारखेप्रमाणे निश्चित केले जातील.

विचारात घ्यावी. एकदा ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्यांना त्यामध्ये पुढे बदल करण्यार्च परवानगी दिली जाणार नाही रिमोट ई-व्होटिंग शुक्रवारी, १३ डिसेंबर, २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजल्यानंतर उपलब्ध राहणार नाही आणि त्यानंतर के फिनटेक कडून रिमोट ई-व्होटिंग

कोणीही सदस्य नसलेली व्यक्ती कट-ऑफ तारखेनंतर ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने

मॉड्यल बंद करण्यात येईल. कंपनीच्या संचालक मंडळाने पोस्टल बॅलेट रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेच्या इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी श्री. कौशिक एम. झवेरी, प्रोपायटर, एम/एस. कौशिक एम. झवेरी अँड कंपनी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्यत्व क्र. एफसीएस ४२५४, सीओपी क्र. २५९२), कंपनी सचिव यांची स्क्रूटिनायझर म्हणून नियुक्ती केली आहे.

सूचना कंपनीच्या www.standardindustries.co वेबसाइटवर, कंपनीच्या समभाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वोबसाइट्सवर, म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) www.nseindia.com वर तसेच केफिन टेकनॉलॉजिएस लिमिटेड च्या www.kfintech.comय

**ई-मेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याची पद्धत:** ज्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभाग ठेवले आहेत आणि अद्याप ई-मेल पत्ते नोंदविले नाहीत, त्यांना त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रसकडे नोंदविण्याची विनंती केली जाते. ज्या सदस्यांनी भौतिक स्वरूपात समभाग ठेवले आहेत, त्यांना केफिनकडे निर्धारित फॉर्मद्वारे तपशील नोंदविणे/अद्ययावत करण्याची विनंती आहे, ई-मेल einward.ris@kfintech.com वर पाठवावो. सदस्य कंपनीच्या वेबसाइट www.standardindustries.co किंवा आरटीए च्या वेबसाइट www.kfintech.com वरून निर्धारित फॉर्म डाउनलोड करू शकतात.

रिमोट ई-व्होटिंगसाठी सविस्तर प्रक्रिया व सूचना पोस्टल बॅलेटच्या सूचनेच्या परिशिष्टात

स्क्रूटिनायझर त्याचा अहवाल अध्यक्ष किंवा अधिकृत व्यक्तीकडे सादर करेल. पोस्टल बॅलेटचा निकाल आणि स्क्रूटिनायझरचा अहवाल १६ डिसेंबर २०२४ पर्यंत जाहीर केला जाईल. पोस्टल बॅलेटचा निकाल आणि स्क्रूटिनायझरचा अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.standardindustries.co आणि केफिनच्याँ वेबसाइट https://evoting.kfintech.com वर ठेवला जाईल आणि कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजना कळविण्यात येईल.

काही शंका असल्यास, सदस्य केफिनच्या वेबसाइट https://voting.kfintech.com वरील डाऊनलोड्स सेक्शनमधील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूएस) आणि ई-व्होटिंग युजर मॅन्युअलचो संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल-फ्री क्रमांक १८००-३०९-४००१ वर कॉल करू

रिमोट ई-व्होटिंग सुविधेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करणारी जबाबदार व्यक्ती:

श्री. अनिल दलवी,

मेसर्स. केफिनटेक टेक्नॉलॉजीज लिमिटेड,

सिलेनियम टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद, तेलंगणा ५०० ०३२.

दुरध्वनी: +९१ ४० ६७१६ २२२२. ई–मेल: einward.ris@kfintech.com

मिसेस. तनाझ बी. पंठकी सही/-उपाध्यक्ष (कायदेशीर) आणि कंपनी सचिव

स्टँडर्ड इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

स्थळ: मुंबई दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२४ एफसीएस क्रमांक २८९४ TANROSE MAFATLAL

स्थळ: नोएडा दिनांक: 13 नोव्हेंबर 2024

ईमेल: investor@dishd2h.com, वेबसाईट: www.dishd2h.com

कॉर्पोरेट ऑफिस: FC-19, सेक्टर 16 A, नॉयडा 201 301, (उ. प्र.)

डिशटीव्ही इंडिया लिमिटेड